

ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन)  
नियम, २००० ची प्रभावी अंमलबजावणी  
करणेसाठी प्राधिकरणाची नियुक्ती  
करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग,  
शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण ०९/२००९/प्र.क्र.३०/ई-१  
मंत्रालय, मुंबई ४०००३२  
दिनांक:- २०.०२.२०१०

संदर्भ:- शासन निर्णय पर्यावरण विभाग क्र.ध्वनीप्र-२००९/प्र.क्र.९५/तांक-१  
दिनांक २१.०४.२००९

**प्रस्तावना:-**

मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र.८५/२००७ आवाज फाउंडेशन व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणी दिलेल्या सुचना तसेच ध्वनी प्रदूषणाची वाढती पातळी व निरनिराळे प्रदूषण स्रोत विचारात घेता ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम २००० च्या तरतुदीनुसार नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय पर्यावरण विभाग क्रमांक ध्वनीप्र-२००९/प्र.क्र.९५/तांक-१, दिनांक २१.०४.२००९ अन्वये शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिपत्याखालील संस्थांच्या अधिका-यांना पदनाम प्राधिकरण म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

**शासन निर्णय:-**

तरी, महसूल विभागासाठी राज्यातील सर्व" जिल्हा दंडाधिकारी "व "उपविभागीय दंडाधिकारी" यांना "पदनाम प्राधिकरण" म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.त्यांनी ते राबवित असलेल्या नियमाच्या व ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम, २००० च्या तरतुदीनुसार ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियमनाची कार्यवाही करावी .सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी सदर शासन निर्णय त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व उपविभागीय दंडाधिका-यांच्या निर्देशनास आणावा.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संगणकीय संकेतस्थळावर २०१००२२०१३३९३२००१ या क्रमांकाने प्रसिध्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नांवाने व आदेशानुसार

सही/-  
(मिलिंद कुळकर्णी)  
कार्यासन अधिकारी,  
महसूल व वन विभाग.

**प्रत**

- १.सचिव पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई
२. सर्व विभागीय आयुक्त
- ३.सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी
- ४.सर्व मंत्रालयीन विभाग
५. महसूल विभागातील सर्व अधिकारी/ कार्यासने
- ५.निवडनस्ती ई-१ कार्यासन, महसूल व वन विभाग.